

June 19, 2017

The Secretary, Listing Department BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001. Maharashtra, India. Scrip Code: 500470 The Manager, Listing Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1,
G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E),
Mumbai - 400 051.
Maharashtra, India.
Symbol: TATASTEEL

Dear Sirs,

Sub: Advertisement published in newspapers under Investor Education and Protection Fund Rules

Please find attached clippings of newspaper advertisement issued by the Company pursuant to the provisions of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 notified by the Ministry of corporate Affairs and subsequent amendment notified on February 28, 2017 ("the Rules").

Yours faithfully, Tata Steel Limited

(Anita Kalyani)

Head - Secretarial

lalyan.

New Delhi, 15 June

vate equity entity.

ata Motors, the coun-

will get about ₹1,600 crore

from the sale of its 30 per cent

stake in Tata Technologies to

Warburg Pincus, the global pri-

left with a 43 per cent stake. It says this is part of a plan to

"strategically monetise" value created. Warburg Pincus will

acquire another 13 per cent

stake in the same company for

₹703 crore, from Tata Capital.

The deal values Tata Tech at

developed significant engi-

neering capabilities over the

vears. The partial divestment

is part of Tata Motors' plan to

strategically monetise part of

the value created, while also

inducting a valuable partner,

together with whom the com-

pany can excel in its next

phase of growth," stated C

Ramakrishnan, group chief

financial officer, Tata Motors.

business (excluding its foreign

cash cow, Jaguar Land Rover)

reported a loss of ₹2,480 crore

in FY17, a surge from one of ₹62

crore in the year ended March

2016. Consolidated profit was

₹7,557 crore, down 35 per cent

Tata Motors' standalone

'Tata Technologies has

The vehicle maker will be

try's biggest automo-

bile maker by revenue,

Tata Motors to get

stake in Tata Tech

Warburg Pincus to also buy 13% from Tata Capital for ₹703 cr

Tata Technologies provides

engineering services out-

sourcing, product develop-

ment, information technology

services solutions and enter-

prise resource management to

automotive, aerospace and

consumer durables makers

and their suppliers, globally. It

has 8,500 employees based in

23 countries. Its consolidated

revenue was ₹2,714 crore in

FY16, marginally up from the

previous year. Profit rose 14 per

cent to ₹382 crore. It had cash

and cash equivalent of ₹829

crore as of end-March 2016.

Britain is its biggest market

and brings 39 per cent of rev-

enue; America and India bring

ing the strong management

team at Tata Tech and lever-

'We look forward to back-

₹1,600 cr for 30%

TATA

TATA STEEL LIMITED

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort Mumbai - 400 001 India Tel.: +91 22 6665 8282 Fax No.: +91 22 6665 7724 Email: cosec@tatasteel.com Website: www.tatasteel.com CIN: L27100MH1907PLC000260

NOTICE

Transfer of Equity Shares of the Company to Investor **Education and Protection Fund (IEPF)**

Background:

This Notice is published pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended ("Rules").

The Rules, inter alia, contain provisions for transfer of share(s), (in respect of which dividend(s) has not been paid or claimed by the shareholder(s) for seven consecutive years or more), to IEPF established by the Central Government.

The Company has sent individual communication to the concerned

shareholders at their registered address whose dividends remain

unclaimed and whose share(s) are liable to be transferred to IEPF

under the Rules. The shareholders are advised to claim such dividend(s) by September 16, 2017. The Company has also made

available the complete details of the concerned shareholders whose shares are liable for transfer to IEPF on its website at www.tatasteel.com. Shareholders are requested to refer to www.tatasteel.com/investors/shareholding-information/unclaimed-dividends.asp to verify the details of their unclaimed dividend(s) and the share(s) liable to be transferred to the IEPF. Shareholders are requested to note that in case the dividend(s) are not claimed by September 16, 2017, those equity share(s) in respect of which the dividends remain unclaimed, shall be

transferred to IEPF in accordance with the notification(s)

issued by MCA from time to time, without any further notice to

the shareholders and no liability shall lie against the Company in respect of the equity shares so transferred. Shareholders may note that both, the unclaimed dividend(s) and the equity share(s) transferred to the IEPF can be claimed by them by making an application electronically (Form IEPF-5). Upon submitting the duly completed form, shareholders are required to take print of the same and send the physical copy duly signed along with the requisite documents specified in Form IEPF-5. The physical documents should be sent to the attention of the Nodal Officer, Tata Steel Limited at the Registered Office mentioned below. The Rules and the application form (Form IEPF-5) as prescribed by the Ministry of Corporate Affairs ("MCA") for claiming the

For any queries on the above matter, shareholders are requested to contact either of the following:

share(s)/dividend(s) are available on the website of the Company at

www.tatasteel.com as well as the website of MCA at

Registered office of Registrars and Transfer Agents the Company The Company Secretary TSR Darashaw Limited 6-10, Haji Moosa Patrawala Industrial Estate.

Tata Steel Limited Bombay House, 24, Homi Mody 20, Dr. E. Moses Road, Near Tel No: +91 22 6665 8282 Famous Studio, Mahalaxmi, Fax No: +91 22 6665 7724 Mumbai – 400 011

Tel No.: +91-22-6656 8484/ +91-22-6617 8535 Fax No.: +91-22-6656 8494 Email:csg-unit@tsrdarashaw.com

Tata Steel Limited Sd/-Parvatheesam K Company Secretary

TATA STEEL

Resolve staff issues: Maharashtra labour dept

ROMITA MAJUMDAR

Pune, 15 June

The Pune labour department has directed information technology (IT) services firms, such

as Wipro, Tech Mahindra and ees, including those from Cognizant, to hold talks with employees who have petitioned the government for help alleging that they were laid off.

US IT services firm Syntel and telecom firm Vodafone, had petitioned the labour department in Pune against their Around 50 former employemployers.







100% purity in every drop, safety in every sip. Enjoy the power of **KENT RO Technology.**





Mineral RO[™] TECHNOLOGY



Kent Deta Hai Sabse Shudh Paani

For Free Demo and Sales Enquiry, call 1800-100-1000 | Website: www.kent.co.in

•KENT RO SYSTEMS LTD. Andheri (W) Mumbai - 400053 Tel: (022) 40313500/507, 9167944470 •Kent Shoppe: •Lower Parel: Aarambha Water Solution •Mira Rd: Sky Traders •Vasai West: Bassein Agricultural Multi Purpose Coop Soc Ltd •Thane: Velocity Distributors •Dadar: Blue Water Solution •Goregaon: Uma Enterprises •Palphar: Digvijay Electronics •Airoli: Aqua Cool Co. Pvt. Ltd •Nagpur: Kent Shoppe; M S Pande & Sons; Fairleal Arcade; Mahalaxmi Sales Corporation; Taori Marketing; J. P. Agroc, *Satskar Agency •Bhopai: Health Air Cooling Systems; S. S. Aqua Solution; Mascat Chamenger; Shivam Enterprises; Raj Enterprises; Manglam Electronics •Indore: Lotus; M.P. Associates; Allora Electronics; Arjun Distributor; HO Solution; I B

Available at all leading home appliance stores across the country | SMS 'KENT' to 53636

from ₹11,678 crore in FY16. prior experience in engineer- tomary regulatory approvals. Amul's turnover grows 18% in FY17

27 per cent each.

The Gujarat Co-operative Milk Marketing same time, the cooperative's milk procure-Federation (GCMMF), which sells the Amul ment, too, doubled during the same period, brand of products, claimed that it has managed to increase farmers' income nearly four times in the past seven years.

than doubled the price of buffalo milk from ₹24.30 a litre in 2009-10 to ₹49 a litre in clocked a turnover of ₹22,972 crore 2016-17 — it procures from farmers. At the

from 9.09 million litres per day (mlpd) to 17.65 mlpd.

STAKE SALE

Tata Motors and its affiliates

minority interest of 43 per

cent in Tata Technologies

"strategically monetise"

part of the value created

ing services to help grow the

business, organically and inor-

Mahadevia, managing direc-

tor and co-head of Warburg

India was the financial advi-

sor to Tata Motors. Tata

Capital Investment Banking

did this for Tata Capital. The

Citigroup Global Markets

said Vishal

The vehicle maker says this

will continue to hold a

is part of a plan to

ganically,"

Pincus India.

aging our global network and transaction is subject to cus-

The cooperative's sales turnover increased During these years, the GCMMF has more 3.5 times, from ₹8,005 crore in 2009-10, to ₹27,043 crore in 2016-17. In 2015-16, it had

SOHINI DASI AHMEDABAD



Number 1 MSO in Gujarat* Number 2 in Kolkata & Howrah Presence across 10 states

June 15, 2017

Mumbai

In 2015, Source: MPA Report

WE CALL IT THE **GTPL RIGHT OF WAY!**

We are a leading regional Multiple System Operator (MSO) in India[#], offering cable television and broadband services. We are the number one MSO in Gujarat and the number two MSO in Kolkata and Howrah. Apart from offering third party content, we also produce and broadcast our own content on our local channels. In 2007, Hathway acquired a 50% share of our business. As of January 31, 2017, our digital cable television services reached 189 towns across India. GTPL Hathway provides cable television signals either directly or through affiliated Local Cable Operators.

GTPL's digital services platform is supported by our owned inter and intra city optical fiber cable network. With a high quality infrastructure network, balanced local and regional content and strong traction on digitization GTPL Hathway is endeavoring to grow its subscriber base in existing markets and enter new geographies.

#Source: MPA Report

The GTPL Hathway Numbers**

• Approximately 6.55 million set top boxes seeded (as of January 31, 2017)

• Approximately 5.69 million active digital cable subscribers (as of January 31, 2017) • 228, 217 broadband subscribers (as of January 31, 2017) (based on the number of broadband subscribers of our Subsidiary, GTPL Broadband Private Limited; the broadband business of our Company was transferred to GTPL Broadband Private Limited with effect from April 1, 2016).

• Offered up to 285 pan-India standard definition channels and 158 regionally-transmitted standard definition

channels (as of January 31, 2017) • Offered up to 32 pan-Indian high definition channels and 39 regionally-transmitted standard definition

channels (as of January 31, 2017) • Owned and operated 27 channels offering localized content (as of January 31, 2017)

• Right to place the "Gujarat News" Channel on network • Owned inter and intra city optical fiber cable network of approximately 5,406 kilometers on a consolidated

basis (as of January 31, 2017)

• Leased inter and intra city optical fibre cable network of approximately 3,615 kilometres on a standalone basis (as of January 31, 2017) **Source: KPMG-FICCI Report

has filed the Red Herring Prospectus ("RHP") with the Registrar of Companies. The RHP is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, as well as on the websites of the Book Running Lead Managers i.e. at www.jmfl.com, www.bnpparibas.co.in, www.motilaloswalgroup.com and www.yesinvest.in, and the websites of the stock Exchanges at BSE at www.bseindia.com and NSE at www.nseindia.com. Potential investors should note that investment in Equity Shares involves a high degree of risk, and for details relating to such risks, potential investors should refer to the section titled "Risk Factors" begining on page 17 of the RHP. This announcement is not for publication or distribution, directly or indirectly, in or into the United States (including its territories and possessions, any state of the United States and the District of Columbia). This announcement does not constitute an offer of securities for sale in any jurisdiction, including the United States, and any securities described in this announcement may not be offered or sold in the United States absent registration under the U.S. Securities Act of 1933, as amended, or an exemption from such registration. Any public offering of securities to be made in the United States will be made by means of a prospectus that may be obtained from the issuer or selling security holder and that will contain detailed information about the company and management, as well as financial statements. No public offering or sale of securities in the United States is contemplated.

GTPL HATHWAY LIMITED is proposing, subject to applicable statutory and regulatory requirement, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offer of its Equity Shares and



HAVE CHANGED MY NAME FROM SHUKRAJ JIVRAJ JAIN TO SUKHRAJ JIVRAJ JAIN AS PER AADHAR CARD NO : 2121 9624 1855.

HAVE CHANGED MY NAME FROM SUSHILABEN SHUKRAJ JAIN TO SUSHILABEN SUKHRAJ JAIN AS PER AADHAR CARD NO:5066 8092 2449. CL-60552 A

WE THE PARENTS 1) MOHAMMED FARHAN SHARAFAT HÚSSAIN SAYED (FATHER) & 2) IRAM MOHAMMED FARHAN SAYED (MOTHER) HAVE CHANGED OUR MINOR SON'S NAME FROM 'AKIF MOHAMMED FARHAN SAYED' TO AS 'MOHAMMED AKIF MOHAMMED FARHAN SAYED' AS PER AFFIDAVIT DATED 15TH JUNE 2017

I HAVE CHANGED MY NAME FROM 'IRAM HASHAMI' TO AS 'IRAM MOHAMMED FARHAN SAYED' AS PER AFFIDAVI DATED 15TH JUNE 2017 CL-60569 A I HAVE CHANGED MY OLD NAME KETANBHAI VRIJLAL DARJI TO NEW NAME KETAN VRIJLAL DARJI AS PER AFFIDAVIT DATED 14/06/2017. CL-130 I HAVE CHANGED MY NAME FROM NITU NAZIRRAM SINGH TO NITU NAZIRRAM

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM IRSHAD AHMED MEHMOOD TO MY NEW NAME IRSHAD MEHMOOD ANSARI AS PER AFFIDAVIT DATED 14.6.2017

PRASAD VIDE MAHARASHTRA GAZZETTE

NO.(M-1712585) DATED MAY 4-10-2017.

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM PRAMOD KUMAR TIWARI TO MY NEW NAME PRAMOD TIWARI AS PER AFFIDAVIT DATED 14.6.2017 CL-360 A I HAVE CHANGED MY NAME FROM HETALBEN DEEPAK SHAH TO HETAL DEEPAK SHAH AS PER DECLARATION

HAVE CHANGED MY NAME FROM DINESHKUMAR JAYANTILAL TO DINESH JAYANTILAL SANGHVI AS PER DECLARATION CL-462 A I HAVE CHANGED MY NAME FROM JETHA

DINDAYAL TARACHAND TO DEENDAYAL TARACHAND AS PER DECLARATION CL-462 B CHANGED MY NAME RATNAPRABHA DATTARAM

SHINDE TO SHUBHANGI ASHOK UTEKAR AS PER DECLARATION CHANGED MY NAME

JAGDISHKUMAR NAGJIBHAI GHOGHARI TO JAGDISH GHOGHARI AS PER DECLARATION I HAVE CHANGED MY NAME FROM POOJA

AS PER DECLARATION WE MR. PANKAJ JAGDISH BAZARI AND MRS. POOJA PANKAJ BAZARI HAVE CHANGED OUR MINOR CHILD'S NAME FROM HARSH PANKAJ BAJARI TO HARSH PANKAJ BAZARI AS PER AFFIDAVIT

ANKAJ BAJARI TO POOJA PANKAJ BAZARI

I HAVE CHANGED MY NAME FROM 1 MOHINI MADHUKAR GADGE 2) MADHAV MADHUKAR GADGE TO LALITA AS PER MADHUKAR GADGE DECLARATION CL-462 G

MR. BHUSHAN KULKARNI HAVE CHANGED MY MINOR CHILD'S NAME FROM MITALI ISABEL KULKARNI TO ISABEL KULKARNI AS PER AFFIDAVIT

HAVE CHANGED MY NAME FROM MAHENDRA AMIRBHAI JETHWA TO MAHENDRA HAMIR JETHVA AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM SINGH KAMLA ARJUN TO GAREWAL KAMALA ARJUN AS PER DECLARATION CL-462 J HAVE CHANGED MY NAME FROM MAHAVIRCHAND NAVRATANMAL TO MAHAVIRCHAND NAVRATANMAI NOKHA JAIN AS PER AFFIDAVIT

CL-462 K HAVE CHANGE MY NAME FROM SHAILESHKUMAR BABULAL MEHTA TO SHAILESH BABULAL MEHTA AS PER

CL-462 L HAVE CHANGE MY NAME FROM PRATIBHABEN KANTILAL SARAIYA TO PRATIBHA SHAILESH MEHTA AS PER DECLARATION CL-462 M **CHANGE OF NAME**

HAVE CHANGED MY NAME FROM MUKESH KUMAR KOTHARI DEVENDRA KOTHARI T0 MUKESH DEVENDRA KOTHARI AS PER DECLARATION CL-462 N I HAVE CHANGED MY NAME FROM AMITA JITENDRA SHAH TO AMI JITENDRA SHAH AS PER AFFIDAVIT CL-462 0 I HAVE CHANGED MY NAME FROM

ARVINDKUMAR RAMHIT GUPTA ARVIND RAMHIT GUPTA AS PER AFFIDAVIT CL-462 P HAVE CHANGED MY NAME

FROM FERNANDES JERUSHA RODNEY TO JERUSHA CHRISTINE FERNANDES AS PER AFFIDAVIT CL-462 Q

HAVE CHANGED MY NAME FROM VISHWAKARMA ASHISH KUMAR OMPRAKASH TO ASHISH OMPRAKASH VISHWAKARMA AS PER AFFIDAVIT

CL-462 R HAVE CHANGED MY NAME FROM PRISCILLA RODNEY FERNANDES TO PRISCILLA JOANITA FERNANDES AS PER AFFIDAVIT CL-462 S

I HAVE CHANGED MY NAME FROM RAJAK SATTANARAIN NANDLAL TO RAJAK SATYANARAYAN NANDLAL AS PER DECLARATION CL-462 1 HAVE CHANGED MY NAME FROM CAETANO FRANCIS FERNANDES TO

CAJETAN FRANCIS FERNANDES AS PER CL-462 U HAVE CHANGED MY NAME FROM HITESH INDRAMAL KOTHARI TO HITESHKUMAR INDRAMAL KOTHARI AS

PER AFFIDAVIT CL-462 V MY NAME HAVE CHANGED FROM AKHTAR BANO TO AKHTARI BEGUM AS PER DECLARATION

HAVE CHANGED MY NAME ROM AKHTERI TO AKHTARI BEGUM AS PER DECLARATION CL-462 X HAVE CHANGED MY TO AKHTARI FROM AKHTARI BANU BEGUM AS PER DECLARATION

CL-462 Y I HAVE CHANGED MY NAME FROM KHAN MOHAMMED KASHIF MOHAMMED \ TO KASHIF YAHYA KHAN AS PER DECLARATION CL-462 Z HAVE CHANGED MY NAME

FROM RAJAN PUKHRAJ JAIN TO RAAJA PUKHRAJ JAIN AS PER DECLARATION CL-462 A1 HAVE CHANGED MY NAME FROM PARESH DEVIDIN MOURIYA

/Paresh devidin mauriya to paresh DEVIDIN MOURYA AS PER DECLARATION CL-462 A2 MY NAME HAVE CHANGED

FROM PRADEEP K TO PRADEEP RAJU AS PER DECLARATION CL-462 A3 HAVE CHANGED MY NAME

SHIVAJI BABURAO KUSALE TO SHIVA BABURAO KUSALKAR AS PER DECLARATION CL-462 A4 HAVE CHANGED MY

FROM KAVITA SHIVAJI KUSALE TO DOLLY SHIVA KUSALKAR AS PER DECLARATION CL-462 A5

HAVE CHANGED MY FROM NILESH KISHOR BAMMIYA TO NILESH KISHOR BAMANIYA AS PER I HAVE CHANGED MY NAME FROM RITA BISHWANATH GUPTA RITA TO AS PER VISHWANATH GUPTA

CL-462 A7 HAVE CHANGED MY NAME FROM SALMAN ABDUL REHMAN KHAN TO KHAN SALMAN AB. RAHEMAN AS PER HAVE CHANGED MY NAME FROM JAREENA KHATOON TO ABEDA SARWAR

ANSARI AS PER AFFIDAVITE CL-506 A I HAVE CHANGED MY NAME FROM TINA HORRALE MARINE TO SANAA ABDUL MAJID COATWALA AS PER DOCUMENTS.

HAVE CHANGED MY NAME FROM GANESH HANUMAPPA VANKANOL (OLD NAME) TO PRAHALAD CHANDRAPPA (NEW NAME) AS PER

HAVE CHANGED MY NAME FROM MR. SUSHIL KUMAR DAYASHANKAR PANDEY (OLD NAME) TO MR DAYASHANKAR PANDEY (NEW NAME) AS PER AFFIDAVIT. DATED

15/06/2017.

GP PETROLEUMS LIMITED

CIN - L23201MH1983PLC030372

Regd. Office: - 804, Ackruti Star, MIDC Central Road, MIDC, Andheri East,

Mumbai 400 093

Tel. No. 022 6148 2500 Fax No. 022 6148 2599

Email:cs.gppl@gulfpetrochem.com | Website: www.gppetroleums.co.in

NOTICE

SUB: TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR

This is further to our letter dated 1" June, 2017 sent by Company to specific

individual shareholder/s regarding transfer of those equity shares to the IEPF

Account in respect of which dividend have not been paid or claimed by the

The shareholder/s may note that the Ministry of Corporate Affairs vide Investor

Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and

Refund) Rules, 2016 as amended by Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Amendment Rules, 2017

("the Rules") has fixed 31" May 2017 as due date to transfer such equity shares to

Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has

communicated individually the concerned shareholder/s whose shares are liable

to be transferred to IEPF Account under the said Rules for taking appropriate

The Company has uploaded full details of such shareholders and shares due for

transfer to IEPF Account on its website at http://gppetroleums.co.in

Shareholders are requested to refer web-link http:// gppetroleums. co.in

unpaid-unclaimed-dividend, to verify the details of unclaimed dividend and

Shareholders may kindly note that both the unclaimed dividend and the shares

transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares, it

any, can be claimed back by them from IEPF Authority after following the

The concerned shareholder/s, holding shares in physical form and whose shares

are liable to be transferred to IEPF Account, may note that Company would be

issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held

by them for the purpose of transfer of shares to IEPF Account as per Rules and

upon such issue, the original share certificate(s) which stand registered in their

name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable.

Concerned shareholder/s holding shares in Demat form may note that Company

shall inform Depository by way of Corporate Action for transfer of shares in

The shareholders may further note that the details uploaded by the Company on

its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect

of the issue of the duplicate share certificate(s) by the Company for the purpose

In case the Company does not receive any communication from the concerned

shareholder/s by 30th June, 2017, the Company shall transfer the shares to IEPF

Account as per the procedure stipulated in the Rules. Please note that No Claim

shall lie against the Company in respect of unclaimed dividend and shares

In case the shareholders have any queries / questions on the subject matter and

the Rules, they may contact the Company's Registrar and Share Transfer Agent

M/s Sharex Dynamic (India) Private Limited, (Unit GP Petroleums Limited) Unit

No. 1, Luthra Industrial Premises, Safed Pool, Andheri Kurla Road, Andheri East,

For GP Petroleums Limited

Company Secretary and Compliance Officer

Shiv Ram Singh

of transfer of shares to IEPF Account pursuant to the Rules.

Mumbai - 400072. Tel No. 022-28515606/28515644

email: sharexindia@vsnl.com website www.sharexindia.com

(FOR THE ATTENTION OF EQUITY SHAREHOLDERS OF THE COMPANY)

EDUCATION AND PROTECTION FUND ACCOUNT ("IEPF ACCOUNT")

shareholder/s for seven or more consecutive years.

shares liable to be transferred to IEPF Account.

procedures prescribed by the Rules.

favour of IEPF Account.

transferred to IEPF Account.

Date: 15th June, 2017

Place: Mumbai

I HAVE CHANGED MY NAME FROM MR SHAFIULLAH SIDDIQUI TO MR. SAFIULLA ABDULLHA SHAIKH AS PER AFFIDAVIT

I HAVE CHANGED MY NAME FROM MR AMEER SHAFIULLAH SIDDIQUI TO MR. AAMIR SAFIULLA SHAIKH AS PER AFFIDAVIT

HAVE CHANGED MY NAME FROM

MOGHIBAI SAVJI CHOUDHARY TO MOGHI

SAVJI CHOUDHARY AS PER AFFIDAVIT

NO. PF - 036263 DT. 14 JUNE 2017

I HAVE CHANGED MY NAME FROM NEELAM HEMANT GAIKWAD TO AVANIKA RANJEET SAWANT AS PER AFFIDAVIT WE MR. ASHWIN MALLICK AND MRS PUJA MALLICK HAVE CHANGED OUR

MINOR DAUGHTER'S NAME FROM NANDINI NAYANTARA MALLICK TO NAYANTARA MALLICK AS PER AFFIDAVIT DATE 15-06-2017

HAVE CHANGED MY NAME FROM SHEWANTI RANGNATH PAWAR TO SHEVANTI RANGNATH PAWAR AS PER AFFIDAVIT DATE 30-05-2017 CL-846 D HAVE CHANGED MY NAME FROM RASHID TO RASHED MUZAFFER ALI SYED AS PER AFFIDAVIT HAVE CHANGED MY NAME FROM

SALEHABANO MOHD. AKBAR SHAIKH TO SALEHA BANU MOHD. AKBAR SHAIKH AS PER AFFIDAVIT HAVE CHANGED MY NAME FROM MADINABEE ABDUL RAZAK SHAIKH TO MADEENA BEE ABDUL RAZAK SHAIKH AS PER AFFIDAVIT

HAVE CHANGED MY NAME FROM SHUBHANGI RAGHOBA CHODANKAR TO ASHWINI ASHOK KAREKAR AS PER AFFIDAVIT DATE 15-06-2017 CL-846 H HAVE CHANGED MY NAME FROM JAYESH ASHOKKUMAR LODHA TO JAYESH ASHOKKUMAR JAIN AS PER AFFIDAVIT

HAVE CHANGED MY NAME FROM PRAFULL VASUDEV GOLATAKAR TO PRAFULL VASUDEV GOLATKAR AS PER AFFIDAVIT HAVE CHANGED MY NAME FROM RENUKA TUKARAM NESARKAR TO KANCHAN SANTOSH KHALANEKAR AS PER AFFIDAVIT HAVE CHANGED MY NAME FROM

ABDUL REHMAN SHAIKH / ABDUL RAHMAN NOOR MOHD SHAIKH TO RAHMAN SHAIKH AS PER AFFIDAVIT CL-846 I I HAVE CHANGED MY NAME FROM REHMAT SHAIKH TO REHMAT ALI SHAIKH AS PER AFFIDAVIT CL-846 M HAVE CHANGED MY NAME FROM

AKBAR ALI SHAIKH TO AKBAR SHAIKH AS PER AFFIDAVIT HAVE CHANGED MY NAME FROM SEEMA SHYAMLAL CHAWARIYA TO MONA AJIT SINGH BWOTH AS PER CL-846 0 AFFIDAVIT HAVE CHANGED MY NAME FROM ROHINI RAVINDRA PARAB TO RUHINA

AZHARUDDIN KALU AS PER AFFIDAVIT I HAVE CHANGED MY NAME FROM REHANA BEGAM ABDUL SATTAR SHEMLE TO REHANA ASIF TANDEL AS PER I HAVE CHANGED MY NAME FROM GUDDI KISHANLAL PRAJAPATI TO LEELAWATHI PRAJAPATI,AS PER AFFIDAVIT,DATE

HAVE CHANGED MY NAME FROM MADAN LAL JAIN TO MADANLAL CHAPLOT,AS AFFIDAVIT, DATE: 15/06/2017 CL-887 A HAVE CHANGED MY NAME FROM SHITAL NAGIN SALVI TO SHEETAL PRABHAKAR SHELKE, AS AFFIDAVIT,DATE: 15/06/2017 CL-887 B

I HAVE CHANGED MY NAME FROM SUGANDHA PADMAKAR KHOBARE TO ANITA BHARAMANNA PANDIT, DATE I HAVE CHANGED MY NAME FROM DHANSUKHLAL **PURSOTTAMDAS** DHANSUKH PURUSHOTTAMDAS SIRODARIYA AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM MADHURA SURESH PASALKAR TO MADHURA AMIT JAGTAP AS PER CL-1167 A I HAVE CHANGED MY NAME FROM REKHA PANDURANG GAWAD TO SHRADDHA SATISHCHANDRA VASAIKAR as per affidavit CL-1167 B

HAVE CHANGED MY NAME FROM ASHWINI ASHOK DINGANKAR TO ASHWINI CHETAN RAUT AS PER GAZETTE NO: M-1724891 DATE JUNE 15-21, 2017

I HAVE CHANGED MY NAME FROM WASIM FATIMA KALBEY ABID SAYYED TO RIFAT FATIMA KALBEY ABID SAYYED AS PER GAZETTE NO: U-12373 I HAVE CHANGED MY NAME FROM RAJU

BHARAT DESAI TO AMJAD SALIM SHAIKH AS PER AFFIDAVIT

नावात बदल

मी, माझे नाव दिनांक ३/५/२०१७ रोजीच्या शपथपत्र/महाराष्ट्र शासन राजपत्र क्र. आर.डब्ल्यू-३४११३३ प्रमाणे सकुबाई पंढरीनाथ कुरकुटे चे बदलून सौ. शकुतला नाथा नरवडे ठेवल आहे. CL-60551

यूको बैंक

ज्याअर्थी.

भाराअधीन राहील.

दिनांक: १३/०६/२०१७

स्थळ : विलेपार्ले (प)

विभागावर मोज. ५७२.७५ चौ. मीटर्स.

भारत सरकार का उपक्रम)

नरिमन पॉईंट शाखा

वायडब्ल्यूसीए बि., ॲनेक्स, १८ मादाम कामा रोड, मुंबई - ४०० ०३९

दू. क्र. ०२२-२२०२ १६६७

कब्जा सूचना

(जगम/स्थावर मिळकतीसाठी)।

निम्नस्वाक्षरीकारांनी युको बँकेचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड

रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट,

२००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स,

२००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १० एप्रिल, २०१७

रोजी एक मागणी सुचना जारी करून कर्जदार डॉ. नेहाल दिपल रोकाडिया आणि श्री.

दिपल प्रफुल रोकाडिया आणि श्रीम. हिरल जिम्नेश रोकाडिया आणि श्रीम. जिम्नेश

प्रफुल रोकाडिया ह्यांना मागणी सूचनेत दिलेल्या १०/०४/२०१७ रोजीच्या

रु.१,०५,५२,१३९/ - (रुपये एक कोटी पाच लाख बावन्न हजार एकशे एकोणच-

ाळीस मात्र) रकमेची परतफेड त्यावरील पढील व्याज. परिव्यय आणि आकार इ. सह सदर

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य

जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या

मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर

रुल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या १३ जून, २०१७ रोजी घेतला.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी

व्यवहार करू नये व मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार युको बँकेच्या

रु.१,०५,५२,१३९/- (रुपये एक कोटी पाच लाख बावन्न हजार एकशे एकोणच-

ाळीस मात्र) त्यावरील पुढील व्याज, परिव्यय आणि आकार इ. सहीत रकमेसाठी

स्थावर मिळकतीचे वर्णन

फ्लॅट क्र. ४०१, ४ था मजला, धनलक्ष्मी अपार्ट., बजाज रोड, विलेपार्ले (प), मुंबई

– ४०० ०५६ आणि पार्किंग जागा जी स्थित जमिनीच्या त्या सर्व भाग आणि

प्राधिकृत अधिकारी

युको बँक

दिनांक: १३/०६/२०१७

स्थळ : मुंबई

सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

जाहीर सूचना

तमाम जनतेला याद्वारे **सूचना** देण्यात येते की, आम्ही आरएनए कॉर्पोरेट पार्क, वांद्रे (पूर्व) मुंबई ४०० ०५१ येथे नोंदणीकृत कार्यालय असलेल्या जी. ए. बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड **(विकासक)** यांचे (i) येथील निम्नलिखित **पहिल्या परिशिष्टा**मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या एकूण २२,१०२.५१ चौरस मीटर्सपैकी लार्जर महाराष्ट्र हाऊसिंग ॲण्ड एरिया डेव्हलपमेंट ऑथोरिटी (म्हाडा) च्या आराखड्यातून उद्भवलेले फंजीबल एफएसआय **(''सदर एफएसआय'')** समाविष्ट असलेल्या जवळपास २१,००० चौरस मीटर्सचे विक्री आणि अदलाबदल एफएसआय (फ्लोअर स्पेस इंडेक्स) (मोठी जमीन) यासाठी (ii) येथील निम्नलिखित **दुसऱ्या परिशिष्टा**मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या मोठ्या जिमनीच्या भागाच्या रुपातील **जमीन** मोजमापित ३,२८३ चौरस मीटर्सच्या जिमनीवरील सदर एफएसआयच्या वापराचे (iii) सदर एफएसआय (एकत्रित (i), (ii) व (iii) **सदर मिळकत**) च्या वापराद्वारे जमिनीवर बांधल्या इमारत/इमारतींमधील फ्लॅट्स युनिट्सच्या विक्रीच्या अधिकारांचा तपास करीत आह-ोत, जे येथील निम्नलिखित **तिसऱ्या** परिशिष्टामध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या सहा सोसायटींकडून (''सदर **सोसायटीज'')** विकासकाद्वारे संपादित विकासाधिकारांनुसार आहेत, ज्या सदर सोसायटीज म्हाडाच्या इतर बाबींसह मोठ्या जिमनीच्या संदर्भातील दीर्घ मुदतीसाठी भाड्याच्या हक्कदार आहेत आणि ज्यांचे म्हाडा हे मालक आहेत आणि सदर सोसायटीजना डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन्स ऑफ ग्रेटर मुंबई, १९९१च्या नियम ३३(५)च्या तरतुदीं अंतर्गत म्हाडाद्वारे विविध मंजुरी दिल्या आहेत.

तेथील बांधलेल्या आणि/किंवा बांधल्या जाणाऱ्या कोणत्याही बिल्टअप क्षेत्राच्या समावेशासह सदर मिळकत किंवा तिच्या भाग किंवा तुकड्याच्या संदर्भात किंवा विरोधात कोणतेही दावे असणाऱ्या सर्व व्यक्तींनी वारसाहक्क, गहाण, विक्री, विक्रीसाठीचा करार, अदलाबदल, वाटप, नेमणूक, भाडे, पोटभाडे, प्रत्यावर्ती अधिकार, परवाना, उप-परवाना, धारणाधिकार, आकार, विश्वस्त, देखभाल, सुविधाधिकार, भेटवस्तू, प्रलंबित वाद, कोणत्याही न्यायिक प्राधिकरणाचा हुकूमनामा किंवा आदेश, अदलाबदल, विभागणी, कुळमुखत्यारनामा, मृत्यूपत्र, इच्छापत्र, कुळवहिवाट, विकासाधिकार, क्टंबव्यवस्था/तडजोड, कब्जा किंवा अन्य कोणत्याही मार्गाने याद्वारे सदर दिनांकापासून १४ (चौदा) दिवसांच्या मुदतीमध्ये पुरावा दस्तावेजांसह लेखी स्वरुपात निम्नस्वा-क्षरीकारांना त्यांच्या ११३-११४, फ्री प्रेस हाऊस, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२१ येथील पत्त्यावर कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास अशा व्यक्ती किंवा व्यक्तींचे दावा किंवा दावे असल्यास ते

समजण्यात येईल. येथील वरील उल्लेखित पहिले परिशिष्ट (मोठ्या जिमनीचे वर्णन)

त्यागित आणि/किंवा परित्यागित असल्याचे

मुंबईच्या नोंदणी जिल्हा आणि उपजिल्ह्यामधील सुभाषनगर, चेंबूर, मुंबई उपनगर येथे स्थित मोजमापित एकूण २२,१०२.५१ चौरस मीटर्समधील सीटीएस क्र. ८३३ (भाग) लगतच्या सर्व्हे क्र. ६७ ते ७१ धारक जिमनीचे ते सर्व भाग आणि

येथील वरील उल्लेखित दसरे परिशिष्ट (जिमनीचे वर्णन)

चेंबूर सद्गुरू को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड आणि ऐश्वर्या मंदिर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड यांच्या नावे म्हाडाद्वारे भाड्याने दिलेली मुंबईच्या नोंदणी जिल्हा आणि उपजिल्ह्यामधील सुभाषनगर, चेंबूर, मुंबई उपनगर येथे स्थित सीटीएस क्र. ८३३ (भाग) लगतच्या सर्व्हे क्र. ६७ ते ७१ धारक मोठ्या जमिनीच्या भाग रुपातील मोजमापित ३,२८३ चौरस मीटर्स जिमनीचे ते सर्व भाग आणि विभाग

येथील वरील उल्लेखित तिसरे परिशिष्ट (सदर सोसायटीजची नावे) (i) सुभाष नगर स्नेह सदन को-ऑपरेटिव्ह

हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, (ii) श्री गुरूदेव को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड.

(iii) सुभाष नगर सहजीवन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, (iv) चेंबूर सद्गुरू को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग

सोसायटी लिमिटेड, (v) ऐश्वर्या मंदिर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड,

(vi) सुभाष नगर महेश्वरी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड. |सदर दिनांक १६ जून २०१७.

धवल वुस्सोनजी ॲण्ड असोसिएट्स ॲडव्होकेट्स ॲण्ड सॉलिसिटर्स

UCO BANK

(A Govt. of India Undertaking)

Honours Your Trust

PUBLIC NOTICE

NOTICE IS given on behalf of my client

SMT. SUREKHA AATISH JADHAV who is the owner of Flat No. 303, THIRD Floor, B wing, OM SAI DHAM CO-OP. HSG. SOC. LTD., Survey No. 4433, 4434, Plot No. 296, Kansai Village, Ambernath (E), Dist-Thane-421 506. However, my client has lost the original builder agreement dated 05.10.2001 executed between M/S. MAHAVIR DEVELOPERS & SMT. PRATIBHA V. KOLHE and Agreement dated 11.09.2007 executed between SMT. PRATIBHA V. KOLHE & SHRI. PANDURANG VISHNU RANE. If any person is having any claim in respect of the above said agreements by way of sale, exchange, charge, gift, trust inheritance possession, lease, mortgage, lien or otherwise howsoever they/ she/he is requested to inform me and the under signed in writing within 14 days of this notice together with supporting documents, failing which the client of such person if any will be deemed to have been waive and no claim thereafter shall be entertained & it shall be assumed that the title of the said flat premises is clear & marketable. Date: 16.6.2017

R.L. Mishra Advocate, High Court, Mumbai Off. No. 23, 1" Floor, Sunshine Height, Near Railway Station, Nallasopara (E), Dist-Palghar-401 209

PUBLIC NOTICE

Take Notice that on behalf of my client, I m

investigating the title of MRS. ILA UDAY PANDIT, to the room and shares described in the schedule hereunder written. mortgage, possession, sale, gift, lease be considered as waived or abandoned. SCHEDULED OF THE PROPERTY

AND SHARES Room no 11 and measuring about 197 sq. ft carpet area on the ground floor, in the building known as Madhuvan Cooperative housing society ltd, situated at plot no 148, Senapati Bapat Marg Matunga Road (West), Mumbai - 400016 on plot of land bearing plot no 140, T.P.S.111 of Mahim Division in the Registration District and Sub - District Of Mumbai City and five fully paid up shares Rs 50/- each bearing distinctive number from 46 to 50 (both inclusive) under the share certificate number 50, issued by the Madhuvan Co-operative housing Society Ltd. Dated this 16th day of JUNE 2017

वैक ऑफ इंडिया BOI Relationship beyond banking

बी-१०/११, पटेल शॉपिंग सेंटर, चंदावरकर लेन, बोरिवली (प.), मुंबई-४०० ०९२, फोन: २८९२ ४६३३/२८९२ २०५९, फॅक्स: २८९३७०९२, ई-मेल: BorivliHsg.MumbaiNorth@bankofindia.co.in

निम्नस्वाक्षरीकारांनी बँक ऑफ इंडिया, बोरिवली हाऊसिंग ॲण्ड पर्सनल फायनान्स ब्रांचचे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार **कु. हसिना अब्दल करिम शेख आणि सौ. फातमा** अब्दल करिम शेख यांना सूचनेमध्ये नमूद केलेली गृहकर्ज खात्याच्या अंतर्गत रु. १६,४६,१३९.९४ (रुपये सोळा लाख सेहेचाळीस हजार एकशे एकोणचाळीस आणि पैसे चौऱ्याण्णव मात्र) अधिक त्यावरील व्याज ही रक्कम सदरह् सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यासाठी बोलाविण्याकरिता दिनांक

कर्जदारांनी सदरह रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकर्त्यांनी त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सदरह अधिनियमाचे कलम १३(४) सहवाचता सदरह नियमावली-चा नियम ८ अन्वये १३/०६/२०१७ रोजी यात याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा

सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीवरील कोणताही देव-ब्रांचच्या रु. १६,४६,१३९.९४ (रुपये सोळा लाख सेहेचाळीस हजार एकशे एकोणच-

क्. हिसना अब्दल करिम शेख आणि सौ. फातमा अब्दल करिम शेख यांच्या नावे असलेला फ्लॅट क्र. ६०४, ६ वा मजला, बिल्डिंग क्र. ३, एन. जी. प्लाझा, पूजा नगर, मिरा भाईंदर रोडजवळ, मिरा रोड (पू.), ठाणे – ४०१ १०७ समाविष्ट मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग

दिनांक : १३/०६/२०१७ स्थळ : मुंबई

प्राधिकृत अधिकारी

कैंक ऑक इंडिया BOI

बी-१०/११, पटेल शॉपिंग सेंटर, चंदावरकर लेन, बोरिवली (प.) मुंबई-४०० ०९२, फोन: २८९२ ४६३३/२८९२ २०५९, फॅक्स: २८९३७०९२,

कब्जा सूचना

फायनान्स ब्रांचचे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ सहवाचता कलम | १३(१२) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार **श्री. शकुर युसुफ चौहान आणि सौ. रिबया युसुफ चौहान** यांना सूचनेमध्ये नमूद केलेली गृहकर्ज खात्याच्या अंतर्गत रु. २०,७५,७७५.०० (रुपये वीस लाख पंच्याहत्तर हजार सातशे पंच्याहत्तर मात्र) अधिक त्यावरील व्याज ही रक्कम सदरह् सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यासाठी बोलाविण्याकरिता दिनांक ०५/०४/२०१७ रोजीची मागणी सूचना निर्गमित केलेली आहे.

सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकर्त्यांनी त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सदरहू अधिनियमाचे कलम १३(४) सहवाचता सदरहू नियमावलीचा नियम ८ अन्वये १३/०६/२०१७ रोजी यात याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह् मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह् मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा **बँक ऑफ इंडिया, बोरिवली हाऊसिंग ॲण्ड पर्सनल फायनान्स** | ब्रांचच्या रु. २०,७५,७७५.०० (रुपये वीस लाख पंच्याहत्तर हजार सातशे पंच्याहत्तर मात्र) अधिक त्यावरील व्याज या रकमेच्या प्रभाराच्या अधीन राहील.

श्री. शकुर युसुफ चौहान आणि सौ. रिबया युसुफ चौहान यांच्या नावे असलेला फ्लॅट क्र. ८०१, ए विंग, ८ वा मजला, ऑर्किड ए-१ टाईप, जांगिड एन्क्लेव्ह, कमिशनर बंगल्याजवळ, कनाकिया रोड, मिरा रोड (पू.), ठाणे – ४०१ १०७

दिनांक : १३/०६/२०१७ स्थळ : मुंबई

प्राधिकृत अधिकारी

वैक ऑक इंडिया BOI 💢 Bank of India BOI

मालाड पूर्व शाखा: ''द्वारकेश' निवेतिया रोड, राणी सती मार्ग (कारी रोड), मालाड (पू.), मुंबई - ४०० ०९७. फोन: २८७८३४६१, २८७७००२२

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार प्रोलिस एंटरप्रायजेस लि. यांना सूचनेमध्ये नमूद केलेली रु. ४,७८,७५,४९६.०२ (रुपये चार कोटी अठ्ठ्याहत्तर लाख पंच्याहत्तर हजार चारशे शह्याण्णव आणि पैसे दोन मात्र) अधिक त्यावरील व्याज ही रक्कम सदरह् सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यासाठी बोलाविण्याकरिता दिनांक ०२.०३.२०१७ रोजीची मागणी सचना निर्गमित केलेली आहे.

कर्जदारांनी सदरह रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकर्त्यांनी त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सदरह् अधिनियमाचे कलम १३(४) सहवाचता सदरह् नियमावलीचा नियम ८ आणि ९ अन्वये १३ जून, २०१७ रोजी यात याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन

ALL PERSONS having any claim against or in the said room or any part thereof or on the land on which building consisting of the said room is situated and on the said shares, either by way of inheritance, lien, charge, trust, license, maintenance, easement, or otherwise howsoever are nereby required to make the same known in writing to the undersigned at his office address at 4, Ram Kunj Smruti, Ram Maruti Road Exten, Dadar (West), Mumbai 400028 within 14 days from the date hereof, failing which the rules will be completed without reference to such claim or claims and the same, if any will

sd/- MILIND TAMBE (Advocate)

बोरिवली हाऊसिंग ॲण्ड पर्सनल फायनान्स ब्रांच

कब्जा सूचना

०५/०४/२०१७ रोजीची मागणी सूचना निर्गमित केलेली आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी घेवीचा व्यवहार हा बँक ऑफ इंडिया, बोरिवली हाऊसिंग ॲण्ड पर्सनल फायनान्स ाळीस आणि पैसे चौऱ्याण्णव मात्र) अधिक त्यावरील व्याज या रकमेच्या प्रभाराच्या अधीन

स्थावर मिळकतीचे वर्णन

बोरिवली हाऊसिंग ॲण्ड पर्सनल फायनान्स ब्रांच ई-मेल: BorivliHsg.MumbaiNorth@bankofindia.co.in

निम्नस्वाक्षरीकारांनी बँक ऑफ इंडिया, बोरिवली हाऊसिंग ॲण्ड पर्सनल फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये

कर्जदारांनी सदरह् रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि

स्थावर मिळकतीचे वर्णन

समाविष्ट मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.

कब्जा सूचना

निम्नस्वाक्षरीकारांनी बँक ऑफ इंडिया, मालाड (पूर्व) शाखेचे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा बँक ऑफ इंडिया, मालाड (पूर्व) शाखेच्या रु. ४,७८,७५,४९६.०२ (रुपये चार कोटी अठठ्याहत्तर लाख पंच्याहत्तर हजार चारशे शह्याण्णव आणि पैसे दोन मात्र) अधिक त्यावरील व्याज या रकमेच्या प्रभाराच्या अधीन राहील.

(ए) मे. अराहत कॅपिटल लि. (पूर्वी प्रथम मे. व्ही. डी. रिअल्टर्स प्रा. लि. आणि नंतर मे. ऑक्टस कॅपिटल लि. अशी ज्ञात) च्या मालकीचे कार्यालय परिसर क्र. १०७, १ ला मजला, टिमी आर्केड प्रिमायसेस सीएचएस लि., मकवाना रोड, मरोळ, सीटीएस क्र. ७७८, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०५९ (बी) फ्लॅट क्र. १११४, ११ वा मजला, 'बी' विंग, रहेजा क्लासिक, बिल्डिंग क्र. २, ओशिवरा लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०५३ (मे. प्रेस्टिन टेक्स्टाईल्स प्रा. लि.च्या मालकीचा) (सी) फ्लॅट क्र. १११५, ११ वा मजला, 'बी' विंग, रहेजा क्लासिक, बिल्डिंग क्र. २, ओशिवरा लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०० ०५३ (मे. प्रेस्टिन टेक्स्टाईल्स प्रा. लि.च्या मालकीचा) समाविष्ट मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.

> (मंगेश पाटील) मुख्य व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी

> > बँक ऑफ इंडिया

वसंत आराधना (टॉवर) को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि., महावीर नगर, पंचशील एन्क्लेव्ह, डहाणूकरवाडी, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७ चे संयुक्त सभासद श्री. मधु शांतीलाल पारिख हे सदर सोसायटीच्या इमारतीतील फ्लॅट क्र. ३०२ए/३०२बी आणि शेअर्स क्र. ०४६ ते ०५० चे धारक कोणतेही विनामृत्यूपत्र २१.०७.२०१४ रोजी मरण पावले. श्री. अपूर्वा शांतीलाल पारिख जे एक त्यांचे कायदेशीर वारसदार आणि प्रतिनिधी असल्याचा दावा करीत असून त्यांनी त्यांच्या नावे सदर फ्लॅट्स आणि सदर शेअर्समधील सदर मयत संयुक्त सभासद यांच्या अधिकार, नामाधिकार आणि हितसंबंध यांचे ५०% शेअर हस्तांतरणाकरिता सोसायटीला अर्ज केला आहे. प्रस्तावित हस्तांतरणाविरुद्ध दावे आणि आक्षेप असल्यास, सोसायटीद्वारे मागविण्यात येत आहेत. सदर सोसायटीचे सन्मा. सचिव यांच्याकडे किंवा पी. सी. थॉमस, वकील, उच्च न्यायालय यांच्या कार्यालयात दुकान क्र. १० ए, एस्टी अपार्टमेंट्स, साईबाबा नगर, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२ येथे १४

दिवसांत पुष्ठचर्थ कागदपत्रांसह असल्यास

दाखल करावे, कसूरवार ठरल्यास योग्य

कार्यवाही करण्यात येईल.

दिनांक : १५.०६.२०१७

स्थळ : मुंबई

जाहीर सूचना

Mr. Ganesh Shanbhag सही/-Chartered Accountant (पी. सी. थॉमस) वकील उच्च न्यायालय Mumbai - 400 028.

ई-निविदा सूचना क्रमांक /५/सन २०१७-२०१८ करिता शुध्दिपत्र क्र. १

दिनांक १८.०५.२०१७ रोजी दैनिक नवशक्ति, मुंबई आवृत्ती या वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द झालेल्या वरील निविदा सूचनेतील खालीलप्रमाणे अनुक्रमांक असलेल्या कामाच्या निविदा संकेतस्थळावर उपलब्धतेचा कालावधी वाढविणेबाबत शुध्दिपत्र देण्यात येत आहे.

अ.	कामाचा तपशील	अंदाजित रक्कम
क्र.		
१.	पैठण औद्योगिक क्षेत्र सामाईक सुविधा	₹.
	केंद्र चौक ते पेप्सीको कंपनी औद्योगिक	१,५४,२८,२५९.००/-
	क्षेत्राच्या हद्दीपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण	
	करणे.	

आता उपरोक्त कामाकरिता ई-निविदा दिनांक २९/०६/२०१७ पर्यंत ११.०० वाजेपर्यंत महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, इच्छुक निविदा धारकांनी सदर कालावधीमध्ये निविदा भराव्यात.

ज्या निविदा धारकांनी यापूर्वी आपली निविदा भरली असेल अथवा अपलोड केली असेल त्यांनी निविदेमध्ये बदल करून किंवा बदल न करता सदर निविदा पुन्हा भरणे आवश्यक आहे, याची कृपया नोंद घ्यावी. अशा कंत्राटदारांनी शुद्धिपत्रानंतर जर निविदा पुन्हा भरली नाही अथवा अपलोड केली नाही तर त्यांचा देकार सदर स्पर्धात्मक निविदेतून आपोआप बाद होईल.

सदर निविदा सूचनेत इतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही.



TATA STEEL LIMITED

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001, India Tel.: +91 22 6665 8282 Fax No.: +91 22 6665 7724 Email: cosec@tatasteel.com Website: www.tatasteel.com CIN: L27100MH1907PLC000260

सूचना

पार्श्वभूमी :

कंपनीच्या समभागांचे इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) मध्ये हस्तांतरण

कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरतुदी सहवाचता सुधारित इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी (अकाऊंटींग, ऑडीट, ट्रान्सफर अँड रिफंड) रुल्स, २०१६ ("फल्स") ला अनुसरून ही सूचना प्रकाशित केली आहे. इतर गोष्टींबरोबर रुल्समध्ये केंद्र सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या

आयईपीएफमध्ये समभाग (ज्यांच्या बाबतीतचा लाभांश सलग सात किंवा जास्त

वर्षांसाठी भागधारकांना प्रदान केला नाही किंवा त्यावर दावा केलेला नाही)

हस्तांतरित करण्याच्या तरतुदी समाविष्ट आहेत. ज्यांचे लाभांश दावा न होता पडून आहेत आणि रुल्स अंतर्गत ज्यांचे समभाग आयईपीएफमध्ये हस्तांतरित होण्यास पात्र ठरलेले आहेत अशा संबंधित भागधारकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर कंपनीने व्यक्तिगतरित्या कळवले आहे. असा/असे लाभांश १६ सप्टेंबर, २०१७ पर्यंत दावा करून मागण्याचा सल्ला भागधारकांना देण्यात येत आहे. ज्यांचे समभाग आयईपीएफमध्ये हस्तांतरित होण्यास पात्र ठरले आहेत त्या संबंधित भागधारकांचे संपूर्ण तपशील कंपनीने तिची वेबसाईट www.tatasteel.com वरदेखील उपलब्ध करून दिलेले आहेत. भागधारकांना कृपया त्यांच्या दावा न केलेल्या लाभांशाचे आणि आयईपीएफमध्ये

information/unclaimed-dividends.asp बघावे. भागधारकांनी कृपया ध्यानात ठेवावे की, जर १६ सप्टेंबर, २०१७ पर्यंत लाभांशावर दावा केला नाही तर भागधारकांना पुढे कोणतीही सूचना न देता वेळोवेळी एमसीएकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनांप्रमाणे ज्यांच्या बाबतीत लाभांश दावा न करता पडून आहे ते समभाग आयईपीएफमध्ये हस्तांतरित केले जातील आणि अशा तऱ्हेने हस्तांतरित झालेल्या

हस्तांतरित होण्यास पात्र ठरलेल्या समभागांचे तपशील पडताळण्यासाठी

www.tatasteel.com/investors/shareholding-

समभागांच्या संबंधात कंपनीविरुद्ध कोणतेही दायित्व उरणार नाही. भागधारकांनी ध्यानात ठेवावे की, दावा न केलेले लाभांश तसेच आयईपीएफमध्ये हस्तांतरित झालेले समभाग दोन्ही ते इलेक्टॉनिक पद्धतीने एक अर्ज (फॉर्म आयईपीएफ-५) करून मागू शकतात. रितसर भरलेला फॉर्म सादर केल्यावर, भागधारकांनी त्याची प्रिंट घेणे आवश्यक आहे आणि फॉर्म आयईपीएफ-५ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या आवश्यक दस्तावेजांसह रितसर स्वाक्षरी केलेली प्रत्यक्ष प्रत पाठवावी. प्रत्यक्ष दस्तावेज नोडल ऑफिसर, टाटा स्टील लिमिटेड यांना उद्देशून खाली नमूद केलेल्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावेत. समभाग/लाभांश यावर दावा करण्यासाठी निगम व्यवहार मंत्रालय ("एमसीए") ने विहित केल्याप्रमाणे रुल्स आणि अर्जाचे प्रपत्र (फॉर्म आयईपीएफ-५) कंपनीची वेबसाईट www.tatasteel.com तसेच एमसीएची वेबसाईट www.iepf.gov.in वर

उपरोक्त संबंधातील कोणत्याही चौकशीसाठी भागधारकांनी कृपया खालीलपैकी कोणत्याही एकाशी संपर्क साधावा.

कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय दि कंपनी सेक्रेटरी टीएसआर दाराशॉ लिमिटेड टाटा स्टील लिमिटेड बॉम्बे हाऊस, २४, होमी मोदी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ द्. क्र. +९१ २२ ६६६५ ८२८२ फॅक्स क्र. : +९१ २२ ६६६५ ७७२४ | दु. क्र. +९१ २२ ६६५६ ८४८४ | ई-मेल : cosec@tatasteel.com

६-१०, हाजी मुसा पत्रावाला इंडस्ट्रियल इस्टेट, २०, डॉ. ई. मोझेस रोड, फेमस स्ट्रंडिओजवळ, महालक्ष्मी, मुंबई -४०००११. +९१ २२ ६६१७ ८५३५

रजिस्ट्रार्स अँड ट्रान्सफर एजंटस्

TATA STEEL

पार्वथीसम के कंपनी सचिव

फॅक्स क्र. : +९१ २२ ६६५६ ८४९४ ई-मेल : csg-unit@tsrdarashaw.com टाटा स्टील लिमिटेड

जून 15, 2017

मुंबई

RAJMOHAN DEVDAS SHETTY is intending to sell his Ownership Residential Flat having address Flat 503, Rama Niwas CHS Ranade Road Extn. Dadar Mumbai - 400 028. admeasuring 359.30 sq. ft. Carpet area lying on land bearing Final Plot No. 95 of Shivaji Park Estate Scheme C. S. No. 1805, Mahim Division along with 50 Shares bearing Share Nos. 651 to 700 vide Share Certificate No. 14 of The Rama Niwas CHS Ltd. bearing Registration No. MUM / W - GN HSG/TC/9174/2013-14 Shri. Rajmohan Devdas Shetty inherited the property on the demise of his mother Mrs. Shanta

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Shri

Any Person (s) having any claim in respect of the above referred property or part thereof by way of sale, exchange mortgage, charge, gift, release, maintenance, inheritance possession, lease, tanancy, lien hypothecation, transfer of title or beneficial interest under any trust, right of prescription or under any agreement or other disposition or under any decree, order or award or otherwise having any other claim whatsoever are hereby requested to make the same known in writing together with supporting documents to the person who have undersigned below within 14 days of the publication hereof failing which the claim of such person(s) will be deemed to have been waived and or abandoned.

Devdas Shetty who was the

Original Owner.

29-D, Kubal Vilas, 1st Floor, Senapati Bapat Marg, Dadar, Place : Mumbai Date: 16-6-2017

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र शासनाचा अंगिकृत व्यवसाय)

अ.	कामाचा तपशील	अंदाजित रक्कम
क्र.		
٤.	पैठण औद्योगिक क्षेत्र सामाईक सुविधा केंद्र चौक ते पेप्सीको कंपनी औद्योगिक क्षेत्राच्या हद्दीपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे.	रु. १,५४,२८,२५९.००/-